

सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा/विभागीय
परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट
देण्यासंदर्भातील तरतुदीमध्ये सुधारणा
करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण २३१८/प्र.क्र.३/का.१७
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मुंबई - ४०० ०३२
दिनांक : ११ ऑगस्ट, २०२२

वाचा :-

सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र.संकीर्ण-२३१८/प्र.क्र.३/१७, दिनांक ०१ मार्च, २०१८

शुध्दीपत्रक :-

संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद क्र.२ वगळण्यात येत असून या ऐवजी खालीलप्रमाणे परिच्छेद क्र.२ अंतर्भूत करण्यात येत आहे.

“ पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळण्याकरीता शासन सेवेत कर्मचाऱ्याची १५ वर्षे सेवा पूर्ण झाल्याचा दिनांक किंवा त्याच्या वयाची ५० वर्षे पूर्ण झाल्याचा दिनांक यापैकी जे नंतर घडेल त्यानंतर लगतचा दिनांक हा कर्मचाऱ्यास पदोन्नतीसाठी विहित केलेली विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याचा दिनांक समजण्यात येईल.”

२. सदर शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२२०८१११४३७२३८५०७ असा आहे. हे शासन शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्र.आ. नावगे)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपालांचे सचिव, मलबार हील, मुंबई,
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
३. मा.मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मुख्य सचिव
४. मा.मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहायक,
५. सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,

६. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),
७. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय (विधानसभा), मुंबई,
८. सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, (विधानपरिषद), मुंबई,
९. सचिव, राज्य मुख्य माहिती आयुक्त यांचे कार्यालय, नवीन प्रशासन भवन, मुंबई,
१०. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई,
११. महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई,
१२. महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, मुंबई,
१३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
१४. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
१५. मुख्य लेखा परीक्षक (निवासी लेखे), कोकण भवन, नवी मुंबई,
१६. महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई,
१७. सर्व विभागीय आयुक्त/सर्व जिल्हाधिकारी, (संबंधित विभागामार्फत),
१८. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, (संबंधित विभागामार्फत),
१९. सामान्य प्रशासन विभाग, सेवा उपशाखेमधील सर्व उपसचिव
२०. निवडनस्ती (का.१७), सामान्य प्रशासन विभाग.